PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Samir Sanghvi is intending to purchase from one Mr. Eric J. Lewis all his right, title & interest in the Flat No. B/402 more particularly described in the schedule hereunder written, hereinafter referred to as the "Said Flat Premises"

All person/s claiming any interest in respect of the "Said Flat Premises" or any part thereof, as and by way of sale, exchange, transfer, lease, sublease, mortgage, gift, tenancy, leave & license, trust, inheritance, bequest, possession, hypothecation, charge, lien, easement or otherwise howsoever is/are hereby requested to make the same known in writing to the undersigned within a period of 15 days from the date of publication hereof with documentary proof/evidence thereof; otherwise any such purported claim/s, objection/s, interest/s or demand/s shall be deemed to have been waived and/or abandoned to all intents and purposes.

SCHEDULE OF PROPERTY Flat No.B/402, 4th Floor, in Shanti Tower, situated at Road No.32, Opp.

Mata Laxmi Hospital, Sion (E), Mumbai – 400 022.

DATED:- 24/05/2019

Particulars

Net Profit/ (Loss) for the period before tax

Net Profit/ (Loss) for the period after tax

Net Profit/ (Loss) for the period after tax

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of

Earinig Per Share (before extraordinary

Earinig Per Share (after extraordinary

Total income from operations (net)

(before tax and exceptional items)

Net Profit/ (Loss) for the period

(after exceptional items)

(before Extraordinary items)

(after Extraordinary items)

Equity Share Capital

items) (of Rs.10/-each)

items) (of Rs.10/-each)

previous year)

Basic

Diluted

Basic:

Diluted:

www.kjmc.com

Place : Mumbai.

Date: 22nd May, 2019

BABITA KESHARWANI (Advocate High Court) Kotak & Associates Office No.3, Gr. Flr, Moti Mahal, Plot No.39, NEXT TO GURUKRUPA HOTEL, SION (W), MUMBAI - 400 022.

KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LTD

162, Atlanta, 16th Floor, Nariman Point, Mumbai-400021.

Website: www.kjmc.com | Email: investor.corporate@kjmc.com

AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2019.

ended

31-03-2019

(Audited)

76.88

20.95

24.25

24.25

NA

0.76

0.67

0.76

0.67

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly & Yearly Financial Results filed with the

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results are available on the Stock

Exchange websites, viz www. bseindia.com. The same is also available on company's website viz

350.64

ended

(Audited)

222.45

7.37

7.37

8.83

8.83

350.64

2,268.25

0.28

0.24

0.28

0.24

ended

(Audited)

192.61

(93.72)

(93.72)

(74.73)

(74.73)

313.64

NA

(2.38)

(2.35)

(2.38)

(2.35)

KJMC CORPORATE ADVISORS (INDIA) LIMITED

31-03-2019 31-03-2018

CIN: L67120MH1998PLC113888

SIGNAL AND TELECOM WORKS IN TINSUKIA DIVISION

E-Tender Notice No. N-2019-20-TSK NIT-03 Dated: 16-05-2019. Works tenders through E-Tendering system are invited for the following work. SI.No.: E-Tender No.: N-2019-20-TSK-T-03 Brief Description of item: AMC of 25 (Twenty Five) nos. Amararaja make IPS in Tinsukia division for a period of one year. Tender Value:₹30,23,750/-Earnest Money: ₹60,500/-. Date and Time Closing of E-Tender at 15:00 hrs on 11-06-2019. Date and Time Opening of E-Tender at 15:30 hrs. or 11-06-2019. Detailed tender notice and document can be seen in website www.ireps.gov.in

Divisional Signal & Telecom Engineer, Tinsukia NORTHEAST FRONTIER RAILWAY

Public Notice

The Society has received an application from Mr. Ramkrishna Pandurang Pawar owner of Flat No.4 and Mr. Ramkrishna Pandurang Pawar and Mr. Sunil Jaysingh Pawer owner of Garage No.02 members of the society for issue a duplicate share certificate for the below mentioned flat and shares:

Share Certificate Number	Flat Number	Share Certificate Distinctive Numbers
4	4	16 to 20
8	Garage No.02	36 to 40

The society herewith invites claims / objection from the public with documentary evidence in support of their claim, at the below mentioned address. In case of objection, documentary evidence in support of claim should be submitted within 15 days from the date of the publication of this notice. The society reserves the rights to issue Duplicate Share Certificate and shall not be responsible for any manner whatsoever. For SION RAM RAGHUKUL CO-OP. HSG. SOCIETY LTD

203/A, Shree Ram Darshan, Sion (East), Mumbai - 400 022 Reg. No. HSG/FN/8797 dtd. 08-09-1982 Place : Mumbai Hon. Committee Member Mr.Mehta. 9820125987 Date: 24-05-2019

Regd. Office: 102, Buildarch Wisteria, 1st Floor, Ram Maruti Road, Dadar (W), Mumbai - 400 028. CIN: L12235MH1975PLC018481 **Extract of Audited Standalone Financial Results for the**

Quarter and Year	Ended 3	1st Marc	(Rs. in Lacs)		
		Quarter Ended			r Ended
Particulars	31-Mar-19 (Audited)	31-Dec-18 (Unaudited)	31-Mar-18 (Audited)	31-Mar-19 (Audited)	31-Mar-18 (Audited)
Total Income from operations (net)	22.86	23.12	40.47	124.74	115.21
Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
Exceptional and/or Extraordinary items)	3.03	(6.07)	15.30	22.40	18.32
Net Profit / (Loss) for the period before Tax					
(after Exceptional and/or Extraordinary items)	3.03	(6.07)	15.30	22.40	30.32
Net Profit / (Loss) for the period after Tax					
(after Exceptional and/or Extraordinary items)	7.28	(6.07)	(3.66)	21.80	2.50
Total Comprehensive income for the period					
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
and other Comprehensive income (after tax)]	(38.40)	16.14	(247.36)	(122.90)	(311.55)
Equity Share Capital	576.62	576.62	576.62	576.62	576.62
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown					
in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	49.97	172.88
Earning Per Share (of Rs.10/- each)					
(for Continuing and Discountinued Operations) -					
1. Basic	0.13	(0.11)	(0.06)	0.38	0.04
2. Diluted	0.13	(0.11)	(0.06)	0.38	0.04
NOTES:					

The financial results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 23, 2019.

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and the Company's website (www.garwaremarine.com)

By Order of the Board for Garware Marine Industries Limited

(Figures are Rupees in Lakhs unless specified)

Place: Mumbai. **Executive Director**

Date: May 23, 2019

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL- I (Govt.of India, Ministry of finance)

2nd Floor, Telephone Bhavan, Near Strand Cinema, Colaba, Mumbai - 400 005.

> Transfer Original Application No. 805 of 2016 Exh. 31

Punjab National Bank V/S ...Applicant

M/s. Ramanand Steel Ltd. & Ors.

...Defendants

Take notice that the T.O.A. No. 805 of 2016 between you and above parties pending in the MDRT - I and it is registered as T.O.A. No. 805 of 2016 on the file of this Tribunal. Therefore, you are hereby directed to appear before registrar, DRT - I either in person or through Advocate duly instructed on 26.06.2019 at 12.00 P.M. Take notice that in default of your appearance on the mentioned hereinabove, the proceedings shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 23rd of May 2019.



(A. Murali) Registrar, I/C Mumbai Debts Recovery Tribunal No. 1

M/S. RAMANAND STEEL LTD.

A Public limited company having their Regd. Office at 401, Vyapar Bhawan, P.D. Mello Road, Carnac Bandar, Masjid (East), Mumbai - 400 009 and Factory premises at Gut No. 155/1, Ramanand Nagar, Behind STICE, Shirdi Road, Sinnar, Dist.: Nashik - 422 103 and other office address at 71/1, Dhanishta, Tarangan, Near Cadbury Factory, Eastern Express Highway, Thane (West) - 400 604 and also at Flat No. 1104, 11th Floor, Runwal Plaza, Kores Road, Vartak Nagar, Thane - 400 606.

2 MR. SATBIR SARALIA

Adult of Indian Inhabitant, Director of M/s. Ramanand Steel Ltd., having his address at 71/1, Dhanishta, Tarangan, Near Cadbury Factory, Eastern Express Highway, Thane (West) - 400 604. MR. MOHIT SARALIA

Adult of Indian Inhabitant, having his address at 71/1, Dhanishta, Tarangan, Near Cadbury Factory, Eastern Express Highway, Thane (West) - 400 604.

SMT. SUSHILA DEVI SARALIA Adult of Indian Inhabitant, having his address at 71/1, Dhanishta, Tarangan, Near

Cadbury Factory, Eastern Express Highway, Thane (West) - 400 604. MR. JAY PRAKASH MITTAL Adult of Indian Inhabitant, having his address at Flat No. 1104, 11th Floor,

Runwal Plaza, Kores Road, Vartak Nagar, Thane - 400 606. M/S. SILVER ISPAT PVT. LTD..

Adult of Indian Inhabitant, having their address at Plat No. 61, SPICE, Musalgaon, Shirdi Road, Sinnar, Dis. Nashik - 422 103.

DELTA MAGNETS LTD

Regd. Office: Plot No. B- 87. MIDC Ar 422 010 **CIN** - L32109MH1982PLC028280 Phone: +91 253 2382238/67 Fax: +91 253 2382926 Email ID: secretarial@deltamagnets.com

Website: www.deltamagnets.com **EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE** QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2019

Quarter Ended | Year Ended | Quarter Ended Sr 31/03/2019 31/03/2018 **Particulars** 31/03/2019 No. Audited Audited Audited 1 Total Income from Operations 2,064.07 7,920.25 1,956.68 Net Profit / (Loss) for the period (before Tax, (232.65)(425.77)(79.36)Exceptional and/or Extraordinary items #) Net Profit / (Loss) for the period before tax (after (232.65)(425.77)(79.36)Exceptional and/or Extraordinary items #) Net Profit / (Loss) for the period after tax (after (296.88)(433.89)(106.46)Exceptional and/or Extraordinary items #) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after (300.77)(447.53)(90.39)tax) and Other Comprehensive Income (after tax)] 6 Equity Share Capital 647.10 647.10 647.10 Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the 1,390.50 previous year Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -Basic EPS: (4.80)(6.92)(1.65)

	Diluted	d EPS:								
Γhe fir	nancial	details	on (Standa	lone	basis	are	as	und	er:

Particulars	Quarter Ended 31/03/2019	Year Ended 31/03/2019	Quarter Ended 31/03/2018
	Audited	Audited	Audited
Income from Operations	653.77	2,503.24	599.11
Profit Before Tax	(72.11)	37.61	(38.61)
Profit After Tax	(103.03)	44.89	(27.95)
Notes:			

(4.80)

(6.92)

(1.65)

The above Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Wednesday, 22nd May, 2019.

The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the website of BSE, NSE and the Company at www.bseindia.com, www.nseindia.com and www.deltamagnets.com

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For Delta Magnets Limited Dr. Ram H. Shroff Place: Mumbai (Executive Vice Chairman & Managing Director)

(₹ In Lacs)

MEGH MAYUR INFRA LIMITED

Date: 22nd May, 2019

(Formerly known as Poddar Infrastructure Limited, there before known as Transoceanic Properties Limited) Regd. Office: 208, Lalji Shopping Centre, S.V. Road, Borivli (West), Mumbai - 400092

Website:www.meghmayurinfra.com • CIN:L51900MH1981PLC025693 EXTRACT OF AUDITAED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2019

Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.03.2019 (Audited)	Quarter Ended 31.12.2018 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2018 (Audited)	Year Ended 31.03.2019 (Audited)	Year Ended 31.03.2018 (Audited)
1	Total income from operations (net)	-				
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-4.13	-3.2	-3.07	-14.6	-13.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax	333.50	807.00	200000		20000000
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-4.13	-3.2	-3.07	-14.6	-13.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	-4.13	-3.2	-3.07	-14.6	-13.72
5	Equity Share Capital	630	630	630	630	630
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in		12 2000 nacc	74.55.50	100000	
107	the Balance Sheet of previous year)				66.39	80.99
7	Earnings Per Share of Rs. 10 Each (before extraordinary items)				200	1032075
	Basic:	-0.07	-0.05	-0.05	-0.23	-0.22
	Diluted:	-0.07	-0.05	-0.05	-0.23	-0.22
8	Earnings Per Share of Rs. 10 Each (after extraordinary items)					
	Basic:	-0.07	-0.05	-0.05	-0.23	-0.22
	Diluted:	-0.07	-0.05	-0.05	-0.23	-0.22

Note:

1. The aforementioned results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held

2. The Company has adopted Indian Accounting standards (Ind AS) with effect from 1st April, 2017 and accordingly the above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. As per SEBI Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July, 2016 the Company has presented Ind AS compliant financial results for the corresponding 4th quarter and Financial year ended 31st March, 2019.

3. The Auditors of the Company have carried out Audit Report for audited financial results for the 4th quarter and Financial Year ended 31st March, 2019 as

required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 4. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings i.e. www.bseindia.com & www.meghmayurinfra.com).

5. As the Company has only one business segment, disclosure under Indian Accounting Standard 108 on "Operating Segment" issued by the Institute of Chartered Accountants of India is not applicable. For MEGH MAYUR INFRA LTD

Mitul Shah

Managing Director Din: 00509114

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL No. - II

MTNL Bhavan, 3rd Floor, Strand Road, Apollo Bandar, Badhwar Park, Colaba Market

----Applicant

Cloba, Mumbai - 400 005 Transfer Original Application No. 350 of 2017

DIN: 00004865

Exh. No. 17 Deutsche Bank AG

VERSUS Cross Freight India Pvt. Ltd. & Ors.

SUMMONS

1) Cross Freight India Pvt. Ltd. U No. 303 The Avenue Sahar Airport Road, Nr. Leela Hotel, Andheri-East,

Mumbai-400 059 3) Ajithkumar Nair 601, Sabari Prabhat, 19, Union Park.

Chembur, Mumbai - 400 007

mentioned therein.

 Whereas the above named applicant has filed the above referred application before this Tribunal for recovery of sum together with current and further interest, costs and other reliefs

. Whereas the service of Summons/ Notice could not be effected in the ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Tribunal.

. You are directed to appear before this Tribunal in person or through an Advocate and file Written Statement/ Stay on 19th July 2019 at 11.00 a.m. and show cause as to why reliefs prayed for should not be granted.

. Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in your absence. Given under my hand and seal of the Tribunal on this 6th day of May, 2019

⊕SB State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Churchgate, Mumbai (05168) 6th Floor, The International Building, M.K.Road, Churchgate, Mumbai 400 020 Phone: 022 - 22053163 / 64 / 65 :: Email - sbi.05168@sbi.co.in

A notice is hereby given that the under mentioned Borrower have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loan has been classified as Non Performing Asset (NPA). The notice was issued to thern under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have not been acknowledged by Borrower and as such they are hereby informed by way of

Name of the	Details of Properties/ Address of Secured	Date of	Date of	Amount Outstanding
Borrower	Assets to be Enforced	Notice	NPA	as on date of notice
Mr. Imtiyaz Nadaf Flat No.5, Ground Floor, Wing 'B', Chandresh Mandir CHS Ltd., Lodha Complex, Mira Road(East) Dist-Palghar	All that premises bearing Flat No. 5, Ground Floor, Wing 'B' "Chandresh Mandir Co-Op Housing Society Ltd", situated at Lodha Complex, Mira Road (East), Dist- Palghar – 401 404 Constructed on plot of land bearing Old Survey No.543/3, New Survey No.42/3 situated at village-Bhayander Admeasuring area 695 sq.ft. Built-up area. Owned by:Mr. Imtiyaz Nadaf		31.08.2018	

The above Borrower is hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002.

Date: 22/05/2019

Authorized Officer For, State Bank of India, SARB, Mumbai

niyogin

Nivogin Fintech Limited

Registered Address: Neelkanth Corporate IT Park, 311/312, Kirol Road, Vidyavihar (West), Mumbai-400086 CIN: L65910MH1988PLC239746,

Email ID: info@niyogin.in, Website: www.niyogin.in

[Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Statement of Standalone Audited Financial Results for the guarter and year ended 31 March 31 2019 **Rupees in Lacs**

Sr. No.	Particulars	For the quarter ended 31 March 2019 (Audited)	For the year ended 31 March 2019 (Audited)	For the year ended 31 March 2018 (Audited)	For the quarter ended 31 March 2018 (Audited)
1	Total Income from Operations	645.21	2,422.69	1,223.12	548.13
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(234.32)	(661.06)	(265.19)	28.81
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(234.32)	(661.06)	(265.19)	28.81
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(234.32)	(661.06)	(265.19)	28.81
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(234.32)	(661.06)	(265.19)	28.81
6	Equity Share Capital	8,476.69	8,476.69	8,003.45	8,003.45
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet		17,268.13	17,561.10	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	Basic :	(0.28)	(0.79)	(0.46)	0.04
	Diluted :	(0.28)	(0.79)	(0.46)	0.03

S. V. Atre

Place : Mumbai

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and Niyogin Fintech Limited at www.niyogin.in

For Niyogin Fintech Limited

Date: May 22, 2019 Place : Mumbai

Mr. Makarand Ram Patankar **Whole-time Director** DIN: 01584128

Year Ended

DAIKAFFIL CHEMICALS INDIA LIMITED

Regd. Office: E-4, M.I.D.C., Tarapur, Dist-Palghar, Maharashtra - 401506 Office: 52, Nariman Bhavan, Nariman Point Mumbai - 400021 CIN NO: L24114MH1992PLC067309

Statement of Standalone Audited Financial Results for the

quarter and year ended 31st March, 2019 (Amount In Lakhs)

Quarter ended

Particulars 31.03.2019 | 31.03.2018 | 31.03.2019 31.03.2018 **Audited Audited** Audited **Audited** 457.67 610.04 1,730.01 2,431.50 Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) 49.48 83.31 122.36 312.54 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) 49.48 83.31 122.36 312.54 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) 39.02 91.51 86.05 239.74 Total Comprehensive Income for the period (Comprising profit /(Loss) for the period (after tax and Other comprehensive income (after tax) 77.90 239.64 34.02 91.41 Paid-up equity share capital (face value of Rs. 10/- each) 600.00 600.00 600.00 600.00 Other Equity (excluding Revaluation Reserves) 1,415.84 8 Earnings per share (EPS) (not annualised) 0.57 1.52 3.99 (a) Basic (in Rs.) 1.30 (b) Diluted (in Rs.) 0.57 1.52 1.30 3.99

NOTES:-

Place: Mumbai

Date: 23rd May, 2019

The above financial results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 23, 2019.

2 The figures for the quarter ended 31st March, 2019 and quarter ended 31st March, 2018 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the relevant financial year. The Company has only one reportable business segment of Manufacturing and trading in Chemicals and

Dyestuff, which in the context of Indian Accounting Standard (Ind AS) - 108 is the only reportable segment. The figures of the previous period(s) have been regrouped / reclassified wherever necessary.

The above is an extract of the detailsed format of the Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format Quarterly Financial Results are available on the Stock Exchange webside.(www.bseindia.com) and the Company webside (www.daikaffil.com)

> For and on behalf of the Board **Director Amit Patel**

> > DIN:005232



Regd. Off: Plot No.101-103, 19th Street, MIDC, Satpur, Nasik 422077 (CIN No. L51494MH2008PLC178384) Tel.No. 91-253-6609893 • Email ID: secretarial@arrowtextiles.com • Website: www.arrowtextiles.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2019

(All amounts in Rupees are in Lakhs unless specified) Overter Ended Veer Ended Over

Sr No.	Particulars	Quarter Ended 31/03/2019	Year Ended 31/03/2019	Quarter Ended 31/03/2018
NO.		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1,030.88	4,241.55	1,098.20
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	33.81	136.36	190.28
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	33.81	136.36	190.28
4 Net Profit/(Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary items)		35.51	103.64	119.38
5	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(10.60)	(4.71)	29.64
6	Equity Share Capital	1,904.39	1,904.39	1,904.39
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of Previous Year)	-	1,388.93	_
0	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
8	Basic EPS:	0.18	0.54	0.63
	Diluted EPS:	0.18	0.54	0.63

The above Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Wednesday, 22nd May, 2019.

2 The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the Financial Results is available on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's websites at www. arrowtextiles.com respectively.

> For Arrow Textiles Ltd. Dr.Ram H. Shroff (Managing Director) DIN: 00004865

Place: Mumbai Registrar I/C MDRT-II, Mumbai Date: 22nd May, 2019

Date: 23.05.2019 Place: Mumbai

KJMC

(₹ in Lacs)

(Audited)

639.08

639.08

427.80

443.80

313.64

14.15

13.99

13.99

GIRISH JAIN

DIN: 00151673

Consolidated Consolidate

year ended Year ended

31-03-2019 31-03-2018

520.71 1,474.37

(Audited)

3.22

3.22

13.54

37.10

350.64

1.14

1.01

1.14

1.01

For and on behalf of Board

WHOLE TIME DIRECTOR

2,757.72 2,668.41

mers With A Smile

GARWARE MARINE INDUSTRIES LIMITED

KARDA CONSTRUCTIONS LIMITED

CIN: L45400MH2007PLC174194

Registered Office: 2nd Floor, Gulmohar Status above Business Bank,

Samarth Nagar, Nashik-422 005 Telephone No.: 0253-2351090, Email Id: admin@kardaconstruction.com

NOTICE

We wish to inform you that, pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board Of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday 29th May, 2019, inter alia to consider and approve standalone audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2019.

Pursuant to this, the Company has decided that the close period (i.e. closure of trading window) for insiders covered under "Code of Conduct for Prohibition of Insider Trading" would be till end of 48 hours after the results are made public on May 29, 2019.

> For KARDA CONSTRCUTIONS LIMITED SD/-Mayura Marathe

Company Secretary and Compliance Officer Mem No.: 44678



बी सेंट्रल सेंट्रल गुडम् ऑग्ड मर्खीस टॅक्स ऑग्ड अलाईड डिपार्टसेंटम् एम्प्लॉईड को-ऑप. क्रेडीट सोमायटी लि. मुंबई THE CENTRAL GOODS AND SERVICE TAX AND ALLIED DEPARTMENTS EMPLOYEES' CO-OPERATIVE CREDIT SOCIETY LTD., MUMBAI

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 86th Annual General Body Meeting of The Central Goods and Service Tax and Allied Departments Employees' Co-operative Credit Society Ltd., Mumbai will be held on 1st June, 2019 on 09:30 a.m. at The Central Goods and Service Tax and Allied Departments Employees' Co-operative Credit Society Ltd. Unit No. 16, Madhu Esate, 2nd Floor, 'B' Wing Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013 to conduct the following business :

AGENDA

- Confirmation of the minutes of the Annual General Meeting held on 17-05-2018 2. Consider and adopt the audit report and annual report and the audited Statement of Accounts
- for the co-operative year 2018 2019 3. Consider and adopt the recommendations of the Board of Directors for disposal of the net of surplus for the co-operative year 2018-2019;
- Appointment of Statutory Auditor for the co-operative year 2019-2020 from out of the Society's
- Panel of Auditors: 5. Approval of the annual Budget, as proposed by the Board of Directors, for the co-operative
- year 2019-2020; 6. Any other point with the prior permission of the Chair
- By Order of the Board of Directors



Place: Mumbai

Date: 22nd May, 2019

Mumbai 10th May, 2019

- All Members of the Society (Through DDO)
- The Central Registrar, Multi State Co-operative Societies, New Delhi. Commissioner for Co-operation and Registrar of Co-operative Societies, Maharashtra State, Pune.

1) As per Bye laws, the meeting, if adjourned for want of quorum, shall be held at 10.00 a.m. on the same date and at the same venue without any further notice. 2) Any member desirous of any clarification on the Society's business and account, and/or requiring any statistical

information shall, with prior written request, contact the society Office from the Date of this Notice prior to four days before the proposed Annual General Body Meeting. These Matters, therefore, are not the subject matter of business to be conducted in the proposed Annual General Body Meeting.

3) Any member, desirous of moving any resolution, shall send the same to the Society Office seven days before the oposed Annual General Body Meeting.

अधिसचना

मुंबई विभागातील टिटवाळा स्थानकात सामान्य पैसे भरून वापरा तत्वावर टॉयलेट ब्लॉकसच्या प्रचालन आणि देखभालीसाठी कंत्राट देणे

भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक (वाणिज्यिक), मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, हे पाच (०५) वर्षांच्या कालावधीसाठी टिटवाळा स्थानकांत पैसे भरून वापरा कंत्राटाच्या वाटपासाठी ई-निविदा मागवत आहेत. अटी आणि शर्तींच्या संबंधातील अधिक तपशिलांसाठी आमच्या अधिकृत वेबसाईट www.ireps.gov.in ला भेट द्या.

कामाचे नाव: सामान्य पैसे भरून वापरा तत्त्वावर टॉयलेट ब्लॉक्सचे प्रचालन आणि देखभाल स्थानकाचे नाव : टिटवाळा स्थानकाचा प्रवर्ग : "सी" राखीव किंमत द.सा. \bar{x} . \bar{x} , $\bar{x$ निविदा दस्तावेजाची किंमत : रु. १,०००/- समाप्तीची तारीख आणि वेळ १७/०६/२०१९ रोजी दु. २.३० पर्यंत

ई-निविदेच्या संबंधातील इसारा अनामत रक्कम (इ.अ.र) आणि निविदा दस्तावेजाची किंमत (नि.ट.कि.) चे प्रदान केवळ नेट बँकिंग किंवा पेमेंट गेटवे मार्फतच स्वीकारले जाईल. इ.अ.र किंवा नि.द.किं. च्या सादरीकरणासाठी अन्य कोणत्याही पर्यायाचा वापर केल्यास प्रस्ताव तडकाफडकी फेटाळला जाईल.

ह्या निविदेशी संबंधित पुढील कोणतेही पुरकपत्र/शुद्धिपत्र, मुदतवाढ, स्पष्टीकरणे इ. फक्त वेबसाईटवर अपलोड केले जाईल. बोलीदारांनी स्वतःला आद्यतन माहितीसाठी अवगत ठेवण्याकरिता नियमितपणे वेबसाईटला भेट द्यावी.

कोणतीही कारणे न देता संपूर्ण किंवा आंशिक काम स्वीकारणे किंवा संपूर्ण किंवा आंशिक निविदा फेटाळणे ह्याबाबतचे अधिकार रेल्वे राखून ठेवते. सशर्त प्रस्तावांना तडकाफडकी फेटाळले



मध्य रेलवे

www.cr.indianrailways.gov.in

आरपीएफ सिक्युरिटी हेल्पलाईन १८२। अखिल भारतीय प्रवासी हेल्पलाईन १३८ 🥈

centralrailwayindia Central Railway Central Railway

वसुली अधिकारी, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे. द्वारा : दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लिमिटेड, मुंबई

मध्यवर्ती कार्यालय: १/१३-१४, गणानाथ को-ऑप. हौ. सो. लि.,

सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम स्टेशन समोर, दादर, मुंबई - ४०० ०२८. दूर. क्र. : २४२२ ५७१८, २४२२ ३११६ ई-मेल : co@deccanbank.com

स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा

(Proclamation of Sale)

नियम १०७ (११) इ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (११) अन्वये मला मिळालेल्या अधिकारान्वये थकीत कर्जदार श्री. सुनील गोपाळ चव्हाण प्रोप्रा. रिध्दी सिध्दी कॉर्पोरेशन यांच्याविरुद्ध मा. उप-निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा) यांच्या कडून कलम १०१ अंतर्गत वसूली दाखला मिळविलेला आहे. दि डेक्कन मर्चन्टस को-ऑप. बँक लि., गिरगाव, मुंबई-४०० ००४ यांना श्री. सुनील गोपाळ चव्हाण प्रोप्रा. रिध्दी सिध्दी कॉर्पोरेशन यांच्याकडून वसूली दाखल्यापोटी रक्कम रु.६,२५,९१,८२०/-(अधिक दि.०१.०५.२०१९ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च) येणे आहे. सदर गहाण स्थावर मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्यात आलेली आहे. या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की, कृष्णा बा. परब, वसूली अधिकारी, द्वारा : दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप.बँक लि. गिरगांव, मुंबई-४ या धनको बँकेकडे गहाण असलेली स्थावर मालमत्ता

जास्त बोली बोलणाऱ्यास व्यक्तीस विकी करतील. या करिता सदर मालमत्ता विकीसाठी मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

जाहीर लिलावाने "जेथे आहे, जशी आहे" आणि "जी आहे, जशी आहे" या तत्त्वावर सर्वात

गहाण स्थावर मालमत्तच वणन					
गहाण मालमत्तेचा तपशील	एकूण क्षेत्रफळ	आरिक्षत मूल्य, यापेक्षा कमी मूल्याने मालमत्तेची विक्री केली जाणार नाही			
शॉप नं एस-४, दुसरा मजला, इटरनिटी मॉल प्रिमायसेस सी.एच.एस.लि. तीन हात नाका, ठाणे पश्चिम. मालकः- श्री. सुनील गोपाळ चव्हाण	११९० चौ.फूट (बिल्ट-अप)	रु. १,३१,२५,६४८/- (रुपये एक कोटी एकतीस लाख पंचवीस हजार सहाशे अड्डेचाळीस फक्त)			

लिलावाचे ठिकाणः दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., मुंबई मध्यवर्ती कार्यालय १/१३-१४, गणानाथ को-ऑप. हौ. सो. लि., सेनापती बापट मार्ग, दादर-पश्चिम स्टेशनसमोर, दादर, मुंबई-४०० ०२८. निविदा उघडण्याची व लिलावाची तारीख : सोमवार, दिनांक २४.०६.२०१९

लिलावाची वेळ: दुपारी ०३.०० वाजता दिनांक २४.०६.२०१९ रोजी **दुपारी ठीक ३.०० वाजता** इच्छुक खरेदीदारांच्या उपस्थितीत निविदा उघडण्यात येतील. निविदा उघडल्यानंतर निविदाकारांना आपल्या देकार/निविदेतील रक्कम वाढवून

बोली लावण्याची संधी देण्यात येईल.

- ः लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे ः १. लिलाव व विक्रीच्या अटी व नियमावली तसेच तपशील आणि निविदा अर्ज दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बॅंक लि., मध्यवर्ती कार्यालय येथे अर्जाची किंमत रु. १,०००/- भरून प्राप्त होतील.
- २. इच्छुक खरेदीदारांनी मोहोरबंद लिफाफ्यातील देकार, बँकेच्या वरील पत्यावर दिनांकः २१.०६.२०१९ रोजी विंग्वा त्यापूर्वी कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ५.३० वा. वेळेत दाखल करावेत व त्यासोबत रु. २५,०००/- इतक्या रकमेचा **"दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि.**" च्या नावे असलेला डिमांड ड्राफ्ट जोडावा.
- ३. ज्यांच्या नावे मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल त्यांना वसूली अधिकाऱ्यांकडे बोली रकमेच्या 9५% **रक्कम दिनांक २४.०६.२०१९** रोजी भरली पाहिजे. अन्यथा त्यांची अनामत रक्कम जप्त
- ४. ज्यांच्या नावे मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल त्यांना वसुली अधिकाऱ्यांकडे पुढील १०% रक्कम आढ दिवसांत व उर्वरीत ७५% रक्कम ३० दिवसांत भरून विक्री व्यवहार पूर्ण करावा
- ५. उक्त मालमत्ता हस्तांतरीत करण्याचा संपूर्ण खर्च तसेच सरकारी कर, विमा थकबाकी व इतर कर इत्यादी खरेदीदारांनीच अदा करावयाचे आहेत.
- ६. लिलाव केव्हाही रद्द करण्याचे, तहकूब करण्याचे व पुढे ढकलण्याचे अधिकार वसुली अधिकारी, मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात येत आहेत.
- ७. मालमत्तेच्या पाहणीसाठी बँकेच्या वरील पत्त्यावर कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ५.०० या वेळेत संपर्क साधल्यास संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सदर मालमत्तेची पाहणी करण्याची व्यवस्था केली जाईल.

स्थावर मालमत्तेच्या लिलाव विक्री आयोजनाबद्दल संबंधित कर्जदार/जामिनदार यांना ही जाहिरात वैधानिक सूचना समजण्यात यावी.

हा जाहीरनामा दि. २४.०५.२०१९ रोजी प्रसिद्ध केला.

दिनांकः २४.०५.२०१९



श्री. कृष्णा बा. परब दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप बँक. लि., मुंबई. वसूली अधिकारी दूरध्वनी : ९८२०३५८९५८ / (०२२) २४२२३११६

Phone: +91 253 2382238/67 Fax: +91 253 2382926 Email ID: secretarial@deltamagnets.com Website: www.deltamagnets.com EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

DELTA MAGNETS LTD

Regd. Office: Plot No. B- 87, MIDC Area, Ambad Nashik- 422 010 CIN - L32109MH1982PLC028280

QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2019 (Figures are Rupees in Lakhs unless specified)

	, 0, 11, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1, 1				
Sr No.	Particulars	Quarter Ended 31/03/2019	Year Ended 31/03/2019	Quarter Ended 31/03/2018	
140.		Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	2,064.07	7,920.25	1,956.68	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	(232.65)	(425.77)	(79.36)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	(232.65)	(425.77)	(79.36)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	(296.88)	(433.89)	(106.46)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(300.77)	(447.53)	(90.39)	
6	Equity Share Capital	647.10	647.10	647.10	
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	1,390.50	-	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
0	Basic EPS:	(4.80)	(6.92)	(1.65)	
	Diluted EPS:	(4.80)	(6.92)	(1.65)	
The fir	nancial details on Standalone basis are as under:-				

Particulars	Quarter Ended 31/03/2019	Year Ended 31/03/2019	Quarter Ended 31/03/2018
	Audited	Audited	Audited
Income from Operations	653.77	2,503.24	599.11
Profit Before Tax	(72.11)	37.61	(38.61)
Profit After Tax	(103.03)	44.89	(27.95)
Notes:	5.8	ON AC	1.17

The above Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on Wednesday, 22nd May, 2019.

The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the website of BSE, NSE and the Company at www.bseindia.com, www.nseindia.com and www.deltamagnets.com

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Delta Magnets Limited Dr. Ram H. Shroff (Executive Vice Chairman & Managing Director)

DIN: 00004865

ADDENDUM CUM CORRIGENDUM TO THE PUBLIC ANNOUNCEMENT AND DETAILED PUBLIC STATEMENT FOR THE

VCK CAPITAL MARKET SERVICES LIMITED

Registered Office: 16, India Exchange Place, 1st Floor, Room No - 19, Kolkata, West Bengal - 700001. Contact No.: 033 22311038 - 1039 | Email ID: cs@vckgroup.org | Website: www.vckgroup.com CIN: L67190WB1983PLC035658

OPEN OFFER FOR ACQUISITION OF 23,53,075 (TWENTY THREE LAKHS FIFTY THREE THOUSAND SEVENTY FIVE ONLY) FULLY PAID UP EQUITY SHARES OF ₹ 10 EACH FROM THE SHAREHOLDERS OF VCK CAPITAL MARKET SERVICES LIMITED ("VCK" / "TARGET COMPANY") BY MR. SHREY PAREKH (ACQUIRER NO. 1) AND MR. VIJAY CHAMPANERI (ACQUIRER NO. 2) (HEREIN AFTER COLLECTIVELY REFER TO AS "ACQUIRERS") PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH REGULATIONS 3(1) & 4 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF

SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS"). This Addendum cum Corrigendum to the Public Announcement and Detailed Public Statement ("Addendum") is in continuation of and shall be read in conjunction with the Public Announcement dated February 15, 2019 and Detailed Public Statement published February 25, 2019 in The Business Standard (English - All Editions), The Business Standard (Hindi - All Editions), Navshakti (Marathi - Mumbai Edition) and Ek Din (Bengali - Kolkata Edition) to the public shareholders of VCK Capital Market Services Limited ("Target Company") issued by Aryaman Financial Services Limited, the Manager to the Offer ("Manager"), on behalf of the Mr. Shrey Parekh (Acquirer No. 1) and Mr. Vijay Champaneri (Acquirer No. 2) under Regulations 3(1), 4 and all the other applicable provisions of the SEBI (SAST) Regulations, 2011, as amended to acquire upto 23,53,075 (Twenty Three Lakhs Fifty Three Thousand Seventy Five Only) Equity Shares of the face value of ₹ 10 each, constituting 26% of the voting capital of the Target Company on a fully diluted basis at a price of ₹ 1.30 (Rupees One and Thirty Paisa Only) per fully paid-up Equity Share (the "Offer Price"). The shareholders of the Target Company are requested to note the following subsequent developments with respect to the underlying transaction and the Offer:

1) The Share Purchase Agreement dated February 15, 2019 ("Principal Share Purchase Agreement") was entered between Mr. Yashveer Singh, Mr. Shrey Parekh & Mr. Vijay Champaneri (collectively refer as "the Acquirers) & VCK Share and Stock Broking Services Limited, VCK Investments Private Limited, Mr. Sandip Kampani & Mr. Hemal Kampani (collectively refer as "the Sellers"). In terms of the Principal Share Purchase Agreement, the Acquirers had agreed to acquire the Equity

Shares of the ranget company as given	DGIOW.	
Name of the Acquirers	No. of Equity Shares	% of Total Equity Shares Capital
Mr. Yashveer Singh	12,42,912	13.73%
Mr. Shrey Parekh	5,97,085	6.60%
Mr. Vijay Champaneri	5,97,085	6.60%
Total	24,37,082	26.93%

- After entering of the Principal Share Purchase Agreement & the Acquirers have started the process of Open Offer under SEBI (SAST) Regulations, 2011. The Draft Letter of Offer was duly filed with SEBI in term of the Regulations. SEBI had issue observation letter bearing reference number SEBI/HO/CFD/DCR-2/OW/P/2019/12352/1 dated May 16, 2019 in terms of Regulation 16(4) of the Regulations.
- 3) Subsequently it has been decided that Mr. Yashveer Singh will no longer be part of this transaction. Thereafter Mr. Shrey Parekh & Mr. Vijay Champaneri (the remaining 2 Acquirers) have decided to amend the Principal Share Purchase Agreement to this effect and have entered into Addendum Share Purchase Agreement, All other terms & conditions of the Principal Share Purchase Agreement have remain unchanged.
- The Addendum Share Purchase Agreement dated May 22, 2019 ("Addendum Share Purchase Agreement") was entered between Mr. Shrey Parekh & Mr. Vijay Champaneri (collectively refer as "the Acquirers) & VCK Share and Stock Broking Services Limited, VCK Investments Private Limited, Mr. Sandip Kampani & Mr. Hemal Kampani (collectively refer as "the Sellers"). All the parties to the Addendum Share Purchase Agreement have collectively decided to remove Mr. Yashveer Singh as Acquirer. In terms of the Addendum Share Purchase Agreement, the Acquirers have agreed to acquire the Equity

Name of Acquirers	No. of Equity % of the Share Shares Agreed Capital of the to be Acquired Target Company		Name of the Sellers	No. of Shares Agreed to be Sold by Sellers	% of the Share Capital of the Target Company	
Mr. Shrey Parekh	12,42,912	13.73%	VCK Share and Stock Broking Services Limited	12,18,541	13.46%	
			VCK Share and Stock Broking Services Limited	12,15,973	13.44%	
Mr. Vijay Champaneri	12,18,541	13.46%	VCK Investments Private Limited	2,150	0.02%	
			Mr. Sandip Kampani	298	Negligible	
			Mr. Hemal Kampani	120	Negligible	
Total	24,37,082	26.93%		24,37,082	26.93%	

Post completion of the Open Offer process, Mr. Yashveer Singh will not be part of the Target Company either as Promoter or Management. Mr. Shrey Parekh & Mr. Vijay Champaneri will be classified as new Promoters of the Target Company. 6) Schedule of Activities:

Original Schedule (Date & Day) Revised Schedule (Date & Day) **Major Activities** Public Announcement February 15, 2019 (Friday) February 15, 2019 (Friday) February 25, 2019 (Monday) Detailed Public Statement February 25, 2019 (Monday) Filing of Draft Letter of Offer with SEBI March 05, 2019 (Tuesday) March 05, 2019 (Tuesday) Last Date for a Competitive Bid* March 19, 2019 (Tuesday) March 19, 2019 (Tuesday) Receipt of Comments from SEBI on Draft Letter of Offer March 27, 2019 (Wednesday) May 16, 2019 (Thursday) Identified Date** March 29, 2019 (Friday) May 20, 2019 (Monday) Date by which Letter of Offer be posted to the Shareholder May 27, 2019 (Monday) April 05, 2019 (Friday) Comments on the Offer by a Committee of Independent April 09, 2019 (Tuesday) May 29, 2019 (Wednesday) Directors constituted by the BoDs of the Target Company Last Day of Revision of Offer Price / Share April 10, 2019 (Wednesday) May 30, 2019 (Thursday) Issue of advertisement announcing the schedule of activities for Open Offer, status of statutory and other May 31, 2019 (Friday) approvals in newspapers Date of Opening of the Offer April 12, 2019 (Friday) June 03, 2019 (Monday) Date of Closing of the Offer April 29, 2019 (Monday) June 17, 2019 (Monday)

payment of consideration for the acquired share *There has been no competing offer in this Offer.

Date of communicating the rejection / acceptance and

**Identified Date is only for the purpose of determining the names of the Public Shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All Public Shareholders (registered or unregistered) who own the Shares of the Target Company are eligible to participate in the offer anytime before the Closure of the Offer.

May 14, 2019 (Tuesday)

- Any further development in this matter which may lead to a change in the above mentioned timeline shall be communicated separately by way of another corrigendum.
- 8) There have been no other material changes in relation to the Offer, since the date of the PA, save as otherwise disclosed in the DPS and this addendum. The terms not defined herein will have the same meaning as defined in the PA, DPS and this Addendum. All other terms and

conditions of the Offer shall remain unchanged. This Addendum is being issued in all the aforesaid newspapers in which the DPS was appeared. The Acquirers jointly and severally accept the responsibility for the information contained in this Addendum to the Public

Announcement and Detailed Public Statement and also for the obligations of the Acquirers laid down in the SEBI (SAST) Regulations, 2011 and subsequent amendments made thereof. This Addendum will also be available at SEBI's website i.e. www.sebi.gov.in

THIS ADDENDUM TO THE PUBLIC ANNOUNCEMENT AND DETAILED PUBLIC STATEMENT ISSUED BY MANAGER TO THE



Place: Mumbai

ARYAMAN FINANCIAL SERVICES LIMITED (CIN No.: L74899DL1994PLC059009) 60, Khatau Building, Alkesh Dinesh Modi Marg, Opp. P. J. Towers (BSE Building), Fort, Mumbai - 400 001. Tel.: 022 - 6216 6999 | Fax: 022 - 2263 0434 Website: www.afsl.co.in | Email: info@afsl.co.in Contact Person: Mr. Deepak Biyani / Mr. Ayush Agarwal

Date: May 23, 2019

July 01, 2019 (Monday)

Rama

रामा पेट्रोकेमिकल्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय: सावरोली खारपाडा रोड, वशिवल्ली गांव, पी.ओ. पातालगंगा, तालुका खालापूर, जि. रायगढ - ४१०२२०, महाराष्ट्र द्र. क्र.: (०२१९२) २५०३२९ / २५१२११ ईमेल: rama@ramagroup.co.in; वेबसाईट: www.ramapetrochemicals.com कॉर्पोरेट आयर्डेटिफिकेशन क.: एल२३२००एमएच१९८५पीएलसी०३५१८७

नोटीस

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) नियमावली, २०१५ आणि ४७ च्या अनुरोधाने, ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाअखेरचे स्वतंत्र आणि एकत्रित लेखापरीक्षित वित्तिय परिणाम, विचार आणि मंजूरी देण्यासाठी संचालकीय मंडळाची बैठक ही दुपारी ३.०० वाजता गुरूवार, दिनांक ३० मे, २०१९ कंपनी कॉपॉरेट कार्यालय ५१/५२, फ्री प्रेस हाउस, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे घेण्यात येईल.

वरील माहिती कंपनीच्या वेबसाइटवर (www.ramapetrochemicals.com) तसेच बीएससीच्या वेबसाईटवर (www.bseindia.com) उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशानुसार रामा पेटोकेमिकल्स लिमिटेडकरिता ठिकाण : मुंबई रत्नदीप डी जोग (दिनांक : २३ मे, २०१९ कंपनी सचिव

सुरेत गेविंद कोटुडो, अंडबोकेट श्री - जाधव साहेव वांचे कोर्टात त्ये. मुं. नंबर ३६३ / २०१७ जारिए तसन

नाजिक येवीन मे .. दिवाणी न्यायावीज मो ., वरिष्ठ सह वी - सारीका अनिल तपाने उर्फ नारीका असोक पेनडमन . श्रीको क्का धर्मेद्रनाव स्रकूर कीरे

६. श्री. क्रियोर मदनवात जैन रा - १०%, सहनी जॉर्पेंग सेंटर, जोरोज़र्या रेस्केस्टेशन स्मोर, जोरेज़्वरी (पूर्व) मुंब त्या अर्थी प्रतिवादी यांचे विरुद्ध प्रस्तुतचा दावा वाटमारादी, उराव करून मेळणेलारी, करना मिळणेलारी व निरंतर ताकिरीचा इक्क्न मिळणेलारी दायल केला अहे . मटर दाव्यतील प्रतिवादी नंबर १ थी . किशोर बदलाल जैन पांचे दिलेल्या पल्यावर नक्स पाटकारी क्रम्मदी वजावणी झलेली नारी व होत नारी .

त्य अर्थी प्रतिवादी नंदर ३ थी. किशोर पदस्ताल देन यांनी तारीय 10/04/2005 रोजी सकादी ११ वाजना या न्यायानवान रवता अगर वकील सार्थन हतर रहावे व खनदरहासर आफो मणने नांडाये. तसेव स्वतःचा रहात असलेन यता में . कोर्ट्स सारंग कराया . सरंग ताग्लेस प्रतिवादी संबंध १ हे नेपहला पहिल्यान त्यांचे विरुद्ध एकतार्था हक्त्र होदन त्यांचे विरुद्ध एकतार्था हक्त्र होदन त्यांचे विरुद्ध बदा दाव्यात एकतमां कलकात चलविणेत वेईन दावी नींद ध्यावी .

कबाबे हे जातिर सम्म आज तारीच ०५ एपिम २०१९ रोजी . न्ययलयाचे महीनिजी व बोर्टाच्या जिब्ब्यानिजी दिली आहे .



दिवाणी न्यायालय, वरिष्ठ सार, नांध्रिक दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर नातिक दिनांक : २४ .०५ .२०१५

(₹ in lakhs)



Emmessar Biotech & Nutrition Ltd.

Registered Office: Plot No.T-3/2, MIDC, Taloja, Raigad Dist., Maharashtra - 410 208. CIN No. L24110MH1992PLC065942

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2019

	Particulars	Quarter Ended			Year Ended	
Sr. No.		31.03.2019	31.12.2018	31.03.2018	31.03.2019	31.03.2018
		Audited	Audited	Audited	Audited	Audited
	PART A					0
1	Revenue from Operations	15.27	28.38	3.80	62.95	131.50
2	Other Income	35.86	31.58	30.82	129.99	126.55
	Total Income (1 + 2) A	51.13	59.96	34.62	192.94	258.05
	PART B		99X950X	- 200	9.6300100.00	
3	Expenses	5 6				is a
	(a) Cost of material consumed	39.55	0.81	1.38	36.60	40.63
	(b) Excise on sale of goods		0,00		0.00	6.20
	(c) Purchase of Stock-trade	0.45	6.15	0.00	17.95	10.28
	(d) Change in inventories of Finished goods	(46.05)	3.85	(0.64)	(42.14)	11.69
	(e) Employee Benefit Expenses	10.56	16.14	11.96	57.55	40.76
	(f) Depreciation & amortisation of Assets	1.40	2.15	2.64	7.86	5.06
	(g) Other Expenditure	26.76	13.35	10.16	57.07	63.83
	Total Expenses (a to g)	32.67	42.45	25.50	134.89	178.46
4	Profit from operations from exceptional items and taxes (A - B)	18.46	17.51	9.12	58.05	79.59
5	Exceptional Items	28.67	0.00	0.00	28.67	0.00
6	Profit / loss before tax (4 - 5)	(10.21)	17.51	9.12	29.38	79.59
7	Tax Expense	1		E 100	No. 10	1 1/2
	1. Current tax (MAT)	(6.00)	0.00	(22.00)	(6.00)	(22.00)
	2. Deferred tax (asset)	1.91	0.00	33.75	1.91	33.75
200	3. MAT Credit available	28.00	0.00	0.00	28.00	0.00
8	Net Profit / (loss) after tax (6 - 7)	13.70	17.51	20.87	53.29	91.34
9	Other comprehensive income	0.96	0.00	1.81	0.96	1.81
10	Total comprehensive income for the period and other comprehensive income	12.74	17.51	22.68	52.34	89.53
11	Paid-up Equity Share Capital	499.61	499.61	499.61	499.61	499.61
	Face Value of the share	10.00	10.00	10.00	10.00	10.00
12	Earnings per Equity Share					
	a) Basic	0.26	0.35	0.45	1.05	1.79
	b) Diluted	0.26	0.35	0.45	1.05	1.79

- 22nd May 2019
- 2 The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS-34) as prescribed under Section 133 of Companies Act, 2013 read with Rule 3 of Companies (Indian Accounting Standards) Rule 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendments Rule 2016 as amended thereafter.

During the year the company operated in three segments ie. Healthcare, Fine Chemicals and Rent on leasehold land. 4 The audit as required under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and disclosure agreements) regulations, 2015

has been completed by the Auditors of the company. No Investors complaints were received as of Quarter ended 31st March 2019

accident in the factory on 16.12.2018 The Company has accounted for Un-utilized MAT credit available for previous year Rs. 2200000 and Rs. 600000 during the

8 Previous years' figures have been regrouped wherever considered necessary.

6 Exceptional items relates to loss of plant & machinery, electrical installation and furniture & fixtures for a major fire

Quarter and Year ended Segment wise Revenue Results and Capital Employed under Clause 41 of the Listing Agreement. (₹ in lakhs)

		39	Quarter Ended			Year Ended	
Sr. No.	Particulars	31.03.2019	31.12.2018	31.03.2018	31.03.2019	31.03.2018	
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	
1.	Segment Revenue			<i>\$</i>		2.5	
	(Net Sales / Income)	001070	2000200	53535555		500000000000000000000000000000000000000	
	a. Healthcare	3.72	28.38	3.80	51.40	40.61	
	b. Fine Chemicals	11.55	0.00	0.00	11.55	84.68	
	c. Rent on Leasehold land	33.78	30.71	30.71	125.92	122.85	
	d. Others	2.08	0.87	0.11	4.08	3.70	
	Total:	51.13	59.96	34.62	192.94	251.84	
	Less: Inter Segment Revenue	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
0-6	Net Sales / Income from Operations	51.13	59.96	34.62	192.94	251.84	
2.	Segment Results (Profit / Loss)	1					
	before Tax and Interest						
	a. Healthcare	1.14	17.23	3.06	29.21	22.09	
	b. Fine Chemicals	0.32	0.00	0.00	0.32	6.12	
	c. Rent on Leasehold land	33.78	30.29	30.71	125.92	122.85	
	d. Others	2.08	0.87	0.11	4.08	3.70	
	Total:	37.32	48.39	33.88	159.53	154.76	
	Less:	07:07:02	500.00	10.000000	100000	500,000	
	Interest	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
	Other Unallocable Expenditure						
	net off Unallocable Income	18.86	30.88	24.76	101.48	75.17	
	Total Profit / (loss) before Tax	18.46	17.51	9.12	58.05	79.59	
3.	Capital Employed						
	(Segment Assets - Segment Liabilities)				4.50.000.000	202 100 200	
	a. Healthcare	7.97	6.43	12.04	7.97	12.04	
	b. Fine Chemicals	71.51	72.99	58.74	71.51	58.74	
	c. Rent on Leasehold land	3.01	2.46	65.37	3.01	65.37	
	d. Others	179.41	210.48	203.63	179.41	203.63	
	Total:	261.90	292.36	339.77	261.90	339.77	

261.90 292.36 339.77 261.90 339.77 The above results were taken on record at a meeting of the Board of Directors held on May 22, 2019

Particulars

(e) Short-term provisions

Mumbai

22nd May, 2019

Sub-total Current Liabilities

TOTAL EQUITY AND LIABILITIES

Statements of Assets & Liabilities

(₹ in lakhs)

As at 31.03.2019 As at 31.03.2018

6.82

89.94

516.46

5.60

19.32

391.46

By order of the Board

MSR Ayyangar

Managing Director

Α	ASSETS		
1	Non-current Assets		9
	(a) Property, Plant & Equipment	134.30	160.07
	(b) Investment Property	64.43	65.37
	(c) Other Financial Assets	1.50	1.51
	(d) Deferred Tax Assets (net)	76.03	45.74
	(e) Other non current assets	-	10.44
	Sub-total Non-current Assets	276.26	283.13
2	Current Assets		
	(a) Inventories	72.81	8.69
	(b) Investments	0.69	0.66
	(c) Trade Receivables	3.82	3.34
	(d) Cash & Cash equivalents	7.77	4.09
	(e) Bank balance other than cash & Cash Equivalents	63.67	22.80
	(f) Loans	0.51	0.35
	(g) Income tax assets (net)	12.89	5.94
	(h) Other Financial assets	1.56	0.10
	(i) Other current assets	76.47	62.35
	Sub-total Current Assets	240.20	108.33
	TOTAL ASSETS	516.46	391.46
В	EQUITY AND LIABILITIES		
1	SHAREHOLDER'S FUNDS:	\$1000 Area (\$7.7)	
	(a) Equity Share Capital	499.61	499.61
	(b) Other Equity	(148.79)	(201.13)
	Sub-total Shareholder's funds	350.82	298.48
2	Non-current Liabilities		
	(a) Other Long-term Liabilities	61.42	61.42
	(b) Long Term Provisions	14.28	12.23
	Sub-total Non-current liabilities	75.71	73.65
3	Current Liabilities		
	(a) Borrowings	7.17	-
	(b) Trade payables	57.52	0.73
	(c) Other financial Liabilities	17.18	12.26
	(d) Other current liabilities	1.24	0.73